

भृत्य 70. R. 2, 24, 3. घदासं दासजीवनम् M. 10, 32. VET. 19, 4. BHĪG. P. 1, 18, 33. गृहकर्म^० BHART. 1, 1. आशयाः खलु ये दासास्ते दासाः सर्वदेहिनाम् KAVITĀMṚTAKŪPA 30. दासवर्ग Dienerschaft M. 3, 246, 4, 180, 185. दासजन VIKR. 54. KATHĀS. 4, 70. DAṢAK. in BENF. CHR. 182, 3. sieben Arten von Slaven M. 8, 415. fünfzehn Mit. 267. fg. दासस्यकुलम् (als comp.) so v. a. gemeines Gesinde! P. 6, 3, 21, Sch. दास am Ende von Çūdra-Namen Jama bei KULL. zu M. 2, 32. VP. 298. von Kājastha-Namen COLEBR. Misc. Ess. II, 190. in buddh. Namen WASSILJEV 268. In comp. mit Götternamen (z. B. कालिदास) gewiss nicht Çūdra bezeichnend. दास = प्रहू UĠĠVAL. TRIK. 2, 10, 1. H. an. MED. दासी f. *Slavin, Magd* H. 534. an. 2, 582. MED. s. 3. AV. 5, 22, 6. 12, 3, 13. 4, 9. ÇAT. Br. 14, 9, 4, 10. KĀTJ. ÇR. 13, 3, 19. LĀTJ. 4, 3, 18. 8, 11, 16. M. 9, 48. 55. 179. 11, 183. MBH. 1, 1087. N. 1, 11. VID. 45. 307. BHĪG. P. 1, 5, 23. दासदासी die *Slavin* eines *Slaven* M. 9, 179. दासीदास n. sg. *Slavinnen* und *Slaven, Mägde* und *Knechte* gaṇa गवाश्चादि zu P. 2, 4, 11. MBH. 13, 2950. 13, 405. 412. R. 1, 74, 4. 2, 77, 3. दासीदासाः MBH. 2, 2510. दासीमाणवक n. sg. *Slavinnen* und *Knaben* gaṇa गवाश्चादि zu P. 2, 4, 11. दासीजन VARĀH. BH. S. 50, 25. दास्याः पुत्रः AIT. Br. 2, 19. दासीपुत्र BRAHMAVAIV. P. in Verz. d. Oxf. H. 21, b, 15. दासीपुत्र oder दास्याःपुत्र (als comp.) *Sohn einer Slavin*, uneig. als Ausdruck der Verachtung so v. a. *ein gemeiner, niederträchtiger Mensch* P. 6, 3, 22, Sch. RĪĠA-TAR. 5, 179. im PRĀKRIT (gewöhnlich दासीरुत्त) MRĪKH. 79, 24. 80, 14. ÇĀK. 20, 8. 88, 5. RATNĀV. 91, 1. 100, 11. दास्याःपुत्री PRAB. 41, 13. 63, 6. eben so दासीमुत्त RĪĠA-TAR. 5, 397. दास्याः सुतम् (ob auch nur mit einem Acc.) BHĪG. P. 3, 1, 15. दास्याःसदशी (comp.) UĠĠVAL. zu UNĀDIS. 5, 10. दासीश्रोत्रिय *ein mit dem Veda vertrauter Brahman, der einer Slavin nachgeht*, P. 6, 2, 69, Sch. दासी (mit zurückgezogenem Tone) als Schimpfwort *ein gemeines Weib* Sch. zu P. 5, 3, 98 und 6, 1, 204. — Am Ende eines adj. comp. दासीक MBH. 2, 1904. 3, 14691.

2. दास (von 1. दास) adj. f. ई 1) *den Dāsa* gehörig, aus — bestehend, *dämonisch*; subst. *Dämon*: यो दासं वर्षमधरं गृह्णाकः RV. 2, 12, 4. पुरो विभिन्दन्नचरुदि दासीः 1, 103, 3. 2, 20, 7. 4, 32, 10. दासीर्विशः सूर्येण सृष्टाः 2, 11, 4. 4, 28, 4. 6, 23, 2. Çambara, Çushṇa u. a. 5, 7, 19, 2. 99, 4. 10, 49, 6. 7. 99, 6. देवतो मनुयुं दासस्य शमन् 4, 104, 2. (इन्द्रः) यथावशं नयति दासमार्यः 5, 34, 6. 10, 73, 7. — 2) *barbarisch* (im Gegens. zu आर्य); subst. *Barbar*. Es ist aber auch hier wie bei दस्यु zu bemerken, dass die nationale Beziehung keineswegs nothwendig ist, sondern der Gegensatz zwischen dem *frommen Arier* und dem *dämonischen*, unter welcher Benennung die *Feinde der Arier* mitbfasst wären, genügen würde. कृतो वृत्राण्यार्यो कृतो दासानि RV. 6, 60, 6. 22, 10. 33, 3. 7, 83, 1. 10, 69, 6. साक्ष्याम् दासमार्यम् 83, 1. 38, 3. यस्यायं विश्व आर्यो दासः शेवधिषा ऋरिः VĀLAKH. 3, 9.

3. दास = 2. दाश *Fischer, Fährmann, Seemann*; s. u. 2. दाश.

4. दास m. = दासपात्र *eine Person, die würdig ist Gaben zu empfangen*, H. an. 2, 582. fg. VIÇVA im ÇKDR. Eine aus दास् (angeblich *geben*) gebildete Bedeutung; auch दास *Slave* wird durch दास्यते दीयते यस्मै सः erklärt (vgl. die Erkl. von दाश beim Schol. zu P. 3, 4, 73).

5. दास m. = चित्तार्थ *Sachkenner* TRIK. 3, 3, 446. = ज्ञातात्मन् *Kenner*

der Allseele MED. s. 3.

दासक m. N. pr. eines Mannes gaṇa अश्चादि zu P. 4, 1, 110. eines Sohnes des Bhaḡamāna HARIV. 2003.

दासकायन m. patron. von दासक gaṇa अश्चादि zu P. 4, 1, 110. pl. PRAVARĀDHJ. in Verz. d. B. H. 57, 3 v. u.

दासव (von 1. दास) n. *Slaverei, Knechtschaft* N. 26, 20. R. 4, 3, 12. KATHĀS. 22, 185. MIT. 268, 6 v. u.

दासनन्दिनी f. = दाश^० ÇABDAR. im ÇKDR.

दासनीय s. u. दासमीय.

दासनु m. N. eines übermenschlichen Wesens, neben Kṛçānu genannt: कृशानो सव्यानायच्छ दासनो दत्तिषानवगृह्णाण PĀNĀV. Br. 1, 7, 8, 9.

दासैपत्नी (1. दास + पति) adj. f. *den Dämon* oder *die Dämonen zu Herren habend, in dämonischer Gewalt befindlich*: अर्षः RV. 1, 32, 11. 5, 30, 5. 8, 85, 18. पुरः 2, 12, 6. Ausserdem findet sich das Wort in der verdorbenen Stelle MBH. 1, 728.

दासपूर n. = दाशपुर 2. ÇABDAR. im ÇKDR.

दासैप्रवर्ग (1. दास + प्र^०) adj. nach Śā. *Haufen von Knechten habend*: रयि RV. 1, 92, 8. — Vgl. प्रवर्ग.

दासभाव (1. दास + भाव) m. *Slaverei, Knechtschaft* DRAUP. 9, 16.

दासमित्र (1. दास + मित्र) m. N. pr. eines Mannes; davon दासमित्रिक (f. स्त्री und ई) gaṇa काश्यादि zu P. 4, 2, 116. दासमित्रायण und दासमित्रि patronn. gaṇa रेषुकार्यादि zu 54. दासमित्रायणभक्त n. und दासमित्रिभक्त n. *die von den Dāsa* m. bewohnte Gegend ebend.

दासमीय m. pl. N. pr. eines Volkes: ब्रात्यानां दासमीयानां वाहीकानामयञ्जनाम् MBH. 8, 2056. 2069. 2090. गोवास^० 3630. गोवासना ब्राह्मणाश्च दासनीयाश्च (sic) 2, 1325. — Vgl. दासमेय.

दासमेय m. pl. N. pr. eines Volkes im Norden von Madhjadeça VARĀH. BH. S. 14, 28. दाशमेय Schol. — Vgl. दासमीय.

दासैवेश (1. दास + वेश) m. nach Śā. *Vernichtung der Dämonen* RV. 2, 13, 8. — Vgl. वेश.

दासशर्मन् (1. दास + श^०) m. N. pr. eines Scholiasten des ÇĀNKH. ÇR. Verz. d. B. H. No. 107.

दाससरम् (v. l. दाशशिरम्) n. N. eines Sāman Ind. St. 3, 219.

दासाय (von 1. दास), दासार्थति, ऽन्ते *Slave werden* gaṇa लोहित्वादि zu P. 3, 1, 13. आशा दासीकृता येन तस्य दासायते जगत् KAVITĀMṚTAKŪPA 30.

दासायनं (von 1. दास) m. *der Sohn eines Slaven* oder *eines Mannes mit Namen Dāsa* gaṇa नडादि zu P. 4, 1, 99.

दासिका (von दासी) f. *Slavin, Magd* BHAR. zu AK. ÇKDR.

दासी f. 1) *Slavin* s. u. 1. दास 2. — 2) adj. *dämonisch* s. u. 2. दास.

— 3) N. einer Pflanze, = नीला किण्टो *Barleria caerulea* AK. 2, 4, 2,

55. MED. s. 3. = पीता किण्टो RATNAM. im ÇKDR. = किण्टो TRIK. 3, 3,

446. H. an. 2, 583. = काकजङ्गल und नीलाह्वान RĪĠAN. im ÇKDR. — 4)

N. pr. eines Flusses MBH. 6, 338. VP. 184. — 5) = वेदी VIÇVA im ÇKDR.

— 6) *Hure* WILS.

दासीकर (1. दास + 1. कर) zum *Slaven* —, zur *Slavin* machen: कौत्तं दासीकुर्वन्ति घोषितः ŚĀH. D. 53, 4. विनताम् — दासीचकार KATHĀS. 22, 184. PRAB. 104, 6. आशा दासीकृता येन तस्य दासायते जगत् KAVITĀMṚTAKŪPA 30.